

# रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय

## माटुंगा, मुंबई

शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या मातृसंस्थेने जून १९३७ मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, नाट्य, चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली चमक दाखविली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून college of excellence (अत्युत्कृष्ट महाविद्यालय) हा पुरस्कार प्राप्त करणारे रामनारायण रुईया महाविद्यालय हे भारतातील एक प्रथितयश महाविद्यालय आहे. नॅकच्या चौथ्या आवर्तनामध्ये महाविद्यालयाला ए प्लस ग्रेडसह ३.७० गुण मिळाले आहेत. डी.बी.टी.स्टार कॉलेज योजना आणि डी.बी.टी.स्टार कॉलेज स्टेटसही प्राप्त झाले आहे. २०१५ पासून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डी.डी.यू कौशल केंद्रान्वये व्यवसायाभिमुख स्नातक पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची अनुमती महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे. २०१७ पासून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. २०१९ मध्ये अतिशय सन्मानाचे (RUSA) राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त झाले आहे.

# रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय

## माटुंगा, मुंबई

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला  
वर्ष ४७ वे



दिनांक २३ ते २५ जानेवारी २०२०, रोज सायंकाळी ६.३० वाजता  
स्थळ : महाविद्यालयाचे सभागृह  
आपण अवश्य यावे, ही विनंती.

आपले

डॉ. लीना केदारे  
कार्याध्यक्ष

डॉ. अनुश्री लोकूर  
प्रभारी प्राचार्य

## डॉ. राजेंद्र सिंग

गुरुवार, २३ जानेवारी २०२०

जलवायू परिवर्तन अनुकूलन और उन्मुलन  
में हम विश्वशिक्षक बन सकते है



## डॉ. अनंत फडके

शुक्रवार, २४ जानेवारी २०२०

सर्वांसाठी दर्जेदार आरोग्य-सेवा? होय  
शक्य आहे!



## डॉ. सुरेश नाईक

शनिवार, २५ जानेवारी २०२०

इस्रोच्या विश्वविक्रमी मोहिमा



# रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय

माटुंगा, मुंबई

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला

वर्ष ४७ वे

शिक्षण प्रसारक मंडळी या रुईया महाविद्यालयाच्या मातृसंस्थेच्या स्थापनेमागे विष्णुशास्त्री चिपळूणकरांची प्रेरणा होती. त्यांच्याविषयीची ऋणभावना व्यक्त करण्यासाठी, १९७४ मध्ये निबंधमालेच्या शताब्दीच्या निमित्ताने, तेव्हाचे मराठी विभागप्रमुख कविवर्य प्रा. वसंत बापट यांच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी ही व्याख्यानमाला आजवर भूषविली आहे. गं. बा. सरदार, सेतु माधवराव पगडी, जे.पी.नाईक, डॉ. वि.म.दांडेकर, गंगाधर गाडगीळ, किशोरी आमोणकर, डॉ. जयंत नारळीकर, विजया मेहता, गोविंद तळवलकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, दिलीप चित्रे, अच्युत गोडबोले, अविनाश डोळस, डॉ. भा.ल.भोळे, डॉ. यशवंत सुमंत, प्रा. पुष्पा भावे, माधव वझे, सतीश आळेकर, वामन केंद्रे, सदा दुंबरे, मिलिंद बोकील, विश्वनाथ खैरे, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. द.ना.धनागरे, न्या. हेमंत गोखले, नंदू माधव, अरुण खोपकर, गणेश मतकरी, कुमार केतकर, विद्या बाळ, अॅड. मनिषा तुळपुळे, डॉ. बाबा आढाव, प्रा. शमा दलवाई, डॉ. उमेश बगाडे, डॉ. बाळ फोंडके, निळू दामले, अतुल देऊळगावकर, डॉ. अनिरुद्ध पंडित, दत्ता देसाई, डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, प्रा. मीना गोखले ही त्यांतील काही मान्यवर व्यक्तींची नावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रांतील समकालीन विविध प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेतून होत असतो.